

August 28, 2024

To,
Department of Corporate Services,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai- 400 001

Scrip Code: 531307 / Scrip ID: RRIL

Sub: Public Notice (Newspaper Advertisement) for the 33rd Annual General Meeting of the Company.

Dear Sir / Madam,

In compliance with Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulation 2015, We enclose herewith a copy of newspaper advertisements published for "Notice of 33rd Annual General Meeting, Remote E-voting and Book Closure Information" on August 28, 2024 in the English Newspaper & Marathi Newspaper namely in "Financial Express and Mumbai Lakshadeep".

Kindly take the same on records.

Thanking you.

For RRIL Limited

Sunil R. Giri

Company Secretary & Compliance officer

MUMBAI

Encl: a/a

GATEWAY

Referentiste

Registered office: 4(f), Chartened views. 2023/00, Cct 14(s), New Murine Lives Church, Marchael Chartened views. 2023/00, Cct 14(s), New Murine Lives Church, Lives Church, Lives Church, Lives Chartened views. 2023/00, Cct 14(s), New Murine Lives Church, Lives Church,





Mastek *

MASTEK LIMITED

MAD LET & MAD STATE OF THE ACT OF

1) Notice of Annual General Meeting:
NOTICE is hereby given that the 42nd Annual General Meeting:
NOTICE is hereby given that the 42nd Annual General Meeting
("AGM") of Maetek Limited ("the Company") will be held on
Friday, September 20, 2024, at 50 PM. (IST) Intrough VC IOAVM
to transact the business, as set out in the Notice dated, July 16, 2024,
convening the 42nd AGM of the Company; no compliance with the
thereunder, read with general circular 09/2023 dated September
25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MACA"), and
SEBIH-IO/CFD/CPD-Po-D2P/CIR/2023/187 dated October 7, 2023
circular issued by Securities and Exchange Board of India ("SEBI")
(hereinafter collectively referred to as "the Circulars").
2 Disaatch of Annual Report and Notice of AGM.

2) Dispatch of Annual Report and Notice of AGM:

Dispatch of Annual Report and Notice of AGM In compliance with the aforementioned circulars, the Annua Report of the Company for the Financial Year 2023-24 along with Notice convenieng the 42" AGM has been sent only through electronic mode on Monday, August 26, 2024, to those Member their respective Depository Participantis ("DP") on or before Friday, August 23, 2024. The Annual Report and the Notice of 42 AGM have also been made available on the Company's website a www.mastik.com and not the websites of the Stock Exchanges of SES Limited at www.besindia.com and National Stock Exchanges and National Stock Exchanges and Ses Limited at www.besindia.com and National Stock Exchanges and Ses Limited at www.besindia.com and National Stock Exchanges and Ses Limited at www.besindia.com and National Stock Exchanges and Ses Limited at www.besindia.com and National Stock Exchanges and Ses Limited at www.besindia.com and National Stock Exchanges and National Stock Exchan

3) Manner of registering / updating e-mail addresses:

3) Manner of registering - undating e-mail addresses: Members holding shares in dematerialised mode but who have not yet registered / updrated their KYC, e-mail addresses and Bank Account details, are requested to register / update the same with their DP-where they maintain their Demat Accounts. Members holding shares in physical mode, who have not registered / updrated their KYC, e-mail addresses and Bank Account details of KYC documents and follo number, e-mail address, and attach a self-attested copy of PANCARD at investor_grancs@mastke.com. c-inward.ings&firect.com.
4) Instruction for Remote E-voting and E-voting during AGM: In accordance with Section 108 of the Act read with Rule 20 of

Instruction for Remote E-votina and E-voting durina AGNs: In accordance with Section 10s of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended from time to time). We Secretarial Standard- 2 on General Meetings Issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 4 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended), the Company spleased to provide the Institute of Company secretaries under the Company secretaries of the Very Secretaries of the Company of the Very Secretaries of the Very Secreta

Commencement of Remote E-voting	Tuesday, September 17, 2024, at 9.00 a.m. (IST)
End of Remote	Thursday, September 19, 2024, at
E-voting	5.00 p.m. (IST)

e remote E-voting module shall be elember 19, 2024 after 5.00 p.m. (IST)

september 19, 2024 after 6.00 p.m. (IST)
The cut-off date for determining the oligibility of Members for voting through Remote E-voting and voting at the 42nd AGM is Firlday, September 13, 2024. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by Depositories as on the cut-off date i.e. Friday, September 13, 2024, shall only be entitled to avail of the facility of Remote E-voting as well as e-voting at the AGM Members who have cast their vote through Remote E-Voting can participate in the 42" AGM but shall not be entitled to cast their vice again.

42" AGM but shall not be entitled to cast their vote again.
In case of any queries relating to voting by electronic means, please refer to the Frequently Asked Questions (FAGs) for Members and refer to the Frequently Asked Questions (FAGs) for Members and or Members available at the download section of wave-evoting inset for call on +91 122 488 67000 or send a for wave-evoting inset, or call on +91 124 488 67000 or send a very greater at evidentification, confirmation and or prevances relating to voting one of the confirmation of the confir

Serior Manager, NSUL as eventragement.com.

5 Book Closure Dates:

Pursuant to Section 9 10 file Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Members are hereby informed that the Register Of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, September 19, 2024, to Friday, September 20, 2024 (both days inclusive), for the purpose of the AGM and ascertaining dividend eligibility.

6) Payment of Dividend:

Date : August 26, 2024 Place : Mumbai

AGM and ascertaining dividend eligibility.

Payment of Dividend:

Members may note that the Board of Directors of the Company at their meeting held on April 28, 2024, held considered, approved and recommended payment of a final dividend of 1°2 per eauly share recommended payment of a final dividend of 1°2 per eauly share 2024, subject to the approval of Members at the ensuing AGM AGM. The Final Dividend, if approved by the Members, will be pald within 30 days, to the Members whose names appear in the Register of Members as on Wednesday, September 18, 2024. The Final Dividend will be paid electronically through various centile transfer modes to those Members who have updated their Bank Account details. To Members are not to the register of the Perish of the Wednesday and the September 18, 2024. The Final Dividend demand entitle will be sent to their registered addresses.

As Members may be aware, as per the Income Tax Act, 1981, as amended by the Finance Act, 2026, dividends paid or distributed by the Company after April 1, 2020, shall be taxable in the host of distributed by the Company after April 1, 2020, shall be taxable in the Third To fall the documents submitted by them and accepted by the Company. Accordingly, the Final Dividend will be paid after deducting TDS as explained herein.

explained freely.

The Members are requested to submit the relevant documents in The Members are requested to submit the relevant documents in 1961. The detailed tax reless and documents required for availing of the applicable tax rates have been provided in the remail sent to Members in August 26, 2024, acrony with the Notice control of the applicable of the respective category of Members, should be proposely executed and unloaded with the specified portal of KFin Technologies Limited, the Registers, and Share Transfer Agent ("KFin") at https://limite.html.ch.com/fcm/S, not later than September 13, 2024. SMMIST No communication would be accounted from the Members.

Sd/-Dinesh Kalani SVP - Group Company Secretary

Sale of	Details and location	Block No.	Reserve Price (INR)	EMD (Earnest Deposit Money)	Incrementa Value
Debtor as a going concern	A significant part of the assetts of the Composite Debtor is located at land bearing Survey No. 32 (old survey no.111), Hessa No. 9 (Part), Hessa No. 12 (Part), Hessa No. 13 (Part), Hessa No. 13 (Part), Hessa No. 13 (Part), Hessa No. 13 (Part), Hessa No. 14 (Part), Hessa No. 13 (Part), Hessa No. 15 (Part), Hessa No. 13 (Part), Hessa No. 13 (Part), Hessa No. 14 (Pa		Rs. 8.00,00.00Q- (Rapees Eight Crores Orey)	Pis. 80,00,000/- (Rupoes Eighty Laktrs Only)	Rs. 1,00,000/- (Rupees One Lakh Only)
and & Building	Leasehold land bearing Survey No. 32 (old survey no.111), Hissa No. 9 (Part), Hissa No. 12 (Part), Hissa No.13 (Part), Penkarpada, Off Western	В	Rs. 8,00,00,000/- (Rupees Eight Crores Only)	Rs. 80,00:000/- (Rupers Eighty Lakhs	Rs. 1,00,000/- (Rupees One Lakh Only)

s and conditions of the e-auction and other details of properties an email to mithlecars liquidator@gmail.com. The sale will new force and an e-auction agency, details of which will be we bidders who submit EMD. Please note that the sale under this e-auction is being made on "AS IS WHERE IS, AS IS WHA S, WHATEVER THERE IS and NO RECOURSE BASIS".

LUMAX INDUSTRIES LIMITED

CIN: L74899DL1981PLC012804

Regd. Office: "Floor. Harbars Bhawan-II, Commercial Complex,
Nangal Raya, New Delhi- 110046 Tet. 011 49857832
ite: www.lumaxworld.in/lumaxindustries, Email: lumaxshare@lumaxn

INFORMATION REGARDING 43¹⁰ ANNUAL GENERAL MEETING To be held through video conferencing/ other audio visual means ("VC/ OAVM")

AUDIO VISUAL MEANS ["VC/ OAVIN"]

This is to inform that the 43" Annual General Meeting ("AGM") the members of the Company will be field on Fridays, September 27, 2024 at 0.300 P.M. (157) through "VC/ OAVIN" in compliance with all the fire of the properties of the company will be field on Fridays, September 27, 2024 at 0.300 P.M. (157) through "VC/ OAVIN" in compliance with all the fire of the company will be company the company of the company for the Financial Vave ended March 31, 2024 along with the Company for the Financial Vave ended March 31, 2024 along with the Company for the Financial Vave ended March 31, 2024 along with the Company for the Financial Vave ended March 31, 2024 along with the Company for the Financial Vave ended March 31, 2024 along with the Company for the Financial Vave ended March 31, 2024 along with the Company for the Financial Vave ended March 31, 2024 along with the Company for the Financial Vave ended March 31, 2024 along with the Company for the Financial Vave ended March 31, 2024 along with the Company for the Financial Vave ended March 31, 2024 along with the Company for the Financial Vave ended March 31, 2024 along with the Company for the Financial Vave ended March 31, 2024 along with the Company for the Financial Vave ended March 31, 2024 along with the Company for the Financial Vave ended March 31, 2024 along with the Company for the Financial Vave ended March 31, 2024 along with the Company for the Financial Vave ended March 31, 2024 along with the Company for the Financial Vave ended March 31, 2024 along with the Company for the Financial Vave ended March 31,

Jompany for the Financial Year ended March 31, 2024 along with gain details for juming the 43" AGM through VCIOAWM facility inclu-ers with the company of the company of the company of the company of the main addresses are affected yeighted with the Company of echnologies Limited, Register and Transfer Agent ("RTA") or their respective Depository Participants ("DPS"). Memil their respective Depository Participants ("DPS"). Memil purpose of reckning the quorum under effection 130 of the Act.

he Notice of the 43" AGM and the Annual Report will also be n

The Notice of the 45" AGM and the Annual Report will also be ma-variable on Company's website (www.biasconfd.in/mainsdisutries Stock Exchange's website (www.biascindia.com are www.ssindia.com) and on the website of National Securiti Depository Limited ("NBDL") (www.costing.nasid.com). The Company is pleased to provide remote e-voting facility ("remo-e-voting") prior to AGM and e-voting facility during the AGM, throug NBDL to all the members to cast their votes on all resolution(s) set out the Netice conversing the 45" AGM. Datablet procedure for rane are holding shares in physical form or have not registered their em IDs) withe provided in the Notice of 43" AGM. Registration of E-mail addresses and updation of Rank Accou-details.

ers who have not registered their Email IDs and/or not and their Bank account mandate for receiving Notice of AGM annual Report and dividend are requested to follow the below

Members holding shares in electronic form may contact their respective Depository Participants (DPs) for register your email address and bank account details as per the process advised by you DP.

DP.

**Members holding shares in physical form may Register/Update their details with the Company's RTA at einward ris@kfintech.com in prescribed Form ISR-1 and other relevant forms. The said form(s) can be downloaded from the Company's website under Investors section at https://www.lumaxowidfi.nl/maxindustribusts. For furthermore, the members holding shares in physical form are requested to note that SEBI vide is Circular Nos. SEBIH/OMIRSD MIRSD RTAMB/P/CIR/2021/855 dated November 3, 2021 (subsequently) amended by Circular Nos. SEBIH/OMIRSD MIRSD RTAMB/P/CIR/2021/857 dated December 14, 2021, 2023 and SEBIH/OMIRSD DPC-1/P/CIR/2022/161 dated November 12, 2023 and SEBIH/OMIRSD DPC-1/P/CIR/2022/161 dated November 17, 2023) and sEBIH/OMIRSD DPC-1/P/CIR/2022/161 dated November 17, 2023 and SEBIH/OMIRSD DPC-1/P/CIR/2022/161 dated November 17, 2023) has mandated that with effect from April 1, 2024, dividend to security holders, flooding security is not from flooding security in the security holders, flooding securities in physical form), shall be 11, 2023) nas mandated that with effect from April 1, 2024, (dividend to security holders (holding securities in physical form), shall be paid only through electronic mode. Such payment shall be made to hold only after furnishing the PAN, choice of nonination, contact dis-including mobile number, bank account details and specimen signature.

ook Closure and Dividend:

Book Closure and Dividend:

Book Closure and Dividend:

Members may further note that the Board of Directors of the Company at their Meeting held on May 24, 2024 had considered and recommended a Dividend of Rs. 35-6 per equity share of the face value of Rs. 10 exit (2850 %) for the financial year ended March 31, 2024, subject to the approval of shareholders of the Company at its ensuing AGM. In Dividend, if approved by members, with 6 paid to the 2024, subject to the approval of shareholders of the Company at the results of the Company at the results of the Company at the shareholders of the Shareholders of the Shareholders of the Company at the Shareholders of the shareholders and the Company at the Shareholders and the shareholders had the Company at the Shareholders having the Company at the Shareholders having the Company at the Shareholders having the Shareholders having the Shareholders having the Shareholders having the shareholders and the shareholders having the shareholders hav

Raajesh Kumar Gupta
Place : Gurugram Executive Director and Company Representative Department of M.No. ACS 8769



NOTICE OF 19TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO-VISUAL MEANS

position am in a company composition principant, in accolleration in the Michael Conference interfaces can perficise address in the AGI QUEX Prendy INCOMA Biolish, the detail functions for Coloning the Meetings are provided under the Notice section of the Notion of 19 AGI incompany in the Company in the

expectively, as well as on the website of Registrar & Stater Transfer Agent i.e. Link Intime Indichestational designations and instructions for the vetting are as under-particular for the vetting are as under-particular for the vetting are as under-particular for the vetting are under proposed to be presented as vetting for welling at the 15 proposed bit passes at the 19 AGA May described, released as the vetting at the 15 providing the restine of the vetting at the 19 AGA final proposed are resolutions as set out in the Notice of 19 AGA. The Detailed procedure to cast vice through resolutions as set out in the Notice of 19 AGA. The Detailed procedure to cast vice through resolutions as set out in the Notice of 19 AGA. The Detailed procedure to cast vice through the notice of the Notice of 19 AGA the Notice of 19 AGA the Notice of 19 AGA. The Notice of 19 AGA the Notice of 19

again. The Members present in the 19 AGM through VC / CAMM facility and have not cast on the Resolutions through remote a-voting and are otherwise not barred from doin, the eligible to wite through evoling system drump for 19 AGM. Be Board of Directors has appointed Mr. Harsh Oberol (Membership Number CSI / 11783) from Mis. Oberol & Associates, Practioning Company Secretairies as the Sorm called the voting process in a list and the control processes in a list and the solution.

For Gateway Distriparks Limite

INDIA RADIATORS LIMITED

NOTICE OF 74° ANNUAL GENERAL MEETING REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 74th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday 28th September 2204 at 02:30 PM IST3 intrough Video Conferencing (CyCliffer Audio Visual Meeta (CAMI) in compliance with the provisions of the Companies Act. 2013 and \$581 (CDR Regulations, 2015); read with \$581 (Chrouler An SEBHINGCOPPE—2)-PCIR/SI20231 for dated Cobber 7, 2023 (FSBI Circular) and General Circular No.99/2023 dated £5.09.2023 issued by MCA (MCA Circular) and their circulars referred herein to transact the Ordinary and Special Businesses as set out in the Notice of the AGM.

The Annual Report for the year 2023-24 together with the Notice of the AGM has her animal region to we get a 2022-to open will not enough or in Protein so been sent on 27th August, 2024 only by electronic means to those shareholders who have registered their e-mail its with the CompanyRTA or as the case may but the Oppository Participants. These are also made variable in the websites of the Company and the Stock Exchange viz., https://www.indiaradiators.com and

FACILITY TO PARTICIPATE IN THE AGM THROUGH VC/OAVM

Shareholders will be provided with a facility to attend the AGM through VC/OAVM through the CDSL e-Volting system. Detailed guidance for joining the meeting is available in the Notice of the Meeting. The window for joining the meeting would be available from 2:15 PM on the AGM day.

In terms of the relevant Circulars of the Ministry of Corporate Affairs there is no provision for appointment of proxies for the meeting.

BOOK CLOSURE

Dursuant to Section 91 of the Companies Act 2013, notice is hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 14,09,2024 to Friday, 20,09,2024 (both the days

PRULLITY TORKERIUS E-VOINTON

Provisant IS Section 160 of the companies Act, 2013, the relevant Rules and Regulation 44 of SEBI (Listing Collegations & Disclosure Regulations 44 of SEBI (Listing Collegations & Disclosure Regulations) and the Company has entered in to an agreement with Certific Depository Services (Inda) Limited (CDSL) is facilitate the Members to sensite the regulations of the meeting flittory and these evoling. The delicated process for meeting flittory the reventing by COOWM and voting at the meeting flittory the reventing to available in the notice of the meeting flittory the meeting flittory and the reventing as washed by its process of the Company. Proving a screenize if it in locate in the intensity, minuted in the Onling harms in either physical or dematerialized form as on Friday 13th September 2024 being the Cut-Off Date and whose names are entered as Members in the Register of Members on that date alone shall be entitled to exercise the voting rights electronically.

Persons who have acquired shares and become Members of the Company after the dispatch of the notice and hold shares as on the CUt-off date may contact the RTA / COSL to obtain the login details if they desire to participate through VC/OAVM and to avail remote e-voting facility.

KIAT LUSL. 10 Observior in group reviews an investigation of the CVCOAVM and to southermote evoling period commences on Tuesday, 17th September 2024 at 30,00 AM and will end on Thursday, the 19th September 2024 at 5.0 PM during which period the Members can cast their voice electronically. The remote Evoding which period the Members can cast their voice electronically. The remote Evoding voice has had beet deathed by COSI, and will not be available remote Evoding voice between the Members who did not avail remote Evoding facility will be provided an opportunity to vote electronically at the meeting. Members who have exercised remote e-voting are entitled to stend the meeting but shall not be permitted to vote. The results of the Evoding will be theired as sipplied under the revierant Rehes and will also be infinited to the Stock exchange (BSE) and simultaneously be posted on the Company's Webbers observation of special latest by Tuesday. 17th September 2022 unentioning their iname, demait account numberfolio number, omail clip, mobile number to cogiling diseasilestics, som, they be needed that there will be no option for spot registration and so only those shareholden who have registered through the enhancements.

above process will be able to speak at the meeting

Momenters who do not wish to speak during the AGM but need clarifications on the terms to be transacted at the meeting may send their queries by e-mail to cageindandators com on or before Tuesday, 17" September 2024, membraning their names, demail account number/filon aumber. E-mail and mobile number. These queries will be replied by the Company suitably by email.

CONTACT DETAILS FOR FURTHER INFORMATION

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 21 09911.

All grievances connected with the facility for e-voltingmy be addressed to Mr.Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25° Floor, Marathon Futurer, Mastiati Mill Compounds, N. M. Joshh Marg, Lower Parel (East), Mandia- 400013 or send an email to helpdesk evolting@cdslindia.com or call toll fine no –1800 21 09911.

For India Radiators Limited



The control of the Co

NDANCESIME Drug Nazyen Tra

RRIL **RRIL Limited**

Dark Merden,

OTTOE is having given that the 33°Annual General Meeting (AGB) of the manner

London will be half on Friend, September 20, 2024 at 12.58 Jal. (SST) monthly this co
London will be half on Friend, September 20, 2024 at 12.58 Jal. (SST) monthly this co
London will be half on Friend, September 20, 2024 at 12.58 Jal. (SST) monthly this co
AGM, an accordance with the applicable provisions of the Companies Act, 2015 (PA) and

AGM. an accordance with the applicable provisions of the Companies Act, 2015 (PA) and

AGM, an accordance with the applicable provisions are all because Responsible to discussed.

Classified Registration of and in consistency of the applicable of the applicable of the action of the applicable of the applic

and Extension Board of India TSERT.

Michota is list behalfy per position 15 Societies 91 of the Act and Regulation at 2rd SERE Listing, Regulation at the Regulation at Regulation and the Regulation at Re

eventry. Through the eventry services provided by National Southers (Lingsberry Linning (1961)). The mercine eventry price to begin in This service, September 17, 2024 at 1,500 pm; (1971). During the price of, members of the Company, Notice shared as not be under a service service provided and Felfally as September 17, 2024 at 1,500 pm; (1971). During the price of, members of the Company, Notice shared as not be under a service service price of the eventry and the service services. The eventry are serviced and felfally as the services of the eventry service and eventry service and eventry service and eventry service and eventry services and eventry services are serviced as eventry services and eventry services are serviced as eventry services and eventry services are serviced as eventry services. The services are serviced as eventry services are serviced as eventry services are serviced as eventry services. The services are serviced as eventry services are serviced as eventry services.

Any person holding shares in physical form and non-inchidual shareholders, who acquires shares the Company and becomes enrother of the Company after senting of the Mister and holding share and holding shareholders. In Part of the Part of the Company after a continue of the Company and the Company and

For HRIL Limited Sdf-Sunii R. Giri Company Secretary & Compliance Office

PRIMA PLASTICS LIMITED (CN - 1252060D19391C001470) Regd. 0ff: 98 / 4. Prima Hosse, Daman India Estate, Kadajya, Kani Daman, Daman (Union Territory) - 398 210. Tel. 0280 - 2220445

NOTICE OF 30" ANNUAL GENERAL MEETING & E-VOTING INFORMATION

Circulars 7. The Annual Report including the Notice of AGM for the financial year 2023-24 is all The Annual Report including the Notice of AGM for the financial year 2023-24 is all variables on the Company's website at www.primaplastics.com/pdf/annual_report prims-plastics-limited annual-report-2023-24 pdf, the website of the BSE Limited www.bseindia.com and on the website of Central Depository Services (india). Limite (*COSE): all www.votinigridia.com.

MOTE E-VOTING/VOTING DURING THE AGM

EMOTE 4-VOTICA, VOTING CONTROL CATE AND Pursuant to the provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act. 2013 read with Rale 20 of the Companies (Management and Administration Rales 2014, Regulation 44 of the Securities and Exchange Borat of India. (Listing Obligations and Discisiouse Requirements). Regulations, 2015 and Secretarial Standard on General Meetings(SS-2) issued by (SSI Goach as amended or modified from time to time), the Company has engaged the services of CDS. to provide the facility to Members to exercise their right to yote on the resolutions proposed to be passed at the AGM through electronic victing system. The Members can cast their victe Brincipt remote e-volting before the AGM as well as outring the AGM through Isalich. The Members with has east their victor legans. The AGM AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their victor again. The remote e-volting provide comments of the AGM as well as a form of the AGM The remote e-volting provide comments on the AGM as and so attend the AGM as on Wednesday September 18, 2024 (\$9.00 The remote e-volting provide comments on Wednesday September 18, 2024 (\$9.00 The remote e-volting provide comments on Wednesday September 18, 2024 (\$9.00 The remote e-volting the source of the AGM as well as a form of the AGM The remote e-volting the AGM The AGM

The remote e-voting period commences on Wednesday, September 18, 2024 (9:00 a.m. IST) and ends on Friday, September 20, 2024 (5:00 p.m. IST).

The remote e-voting module shall be disabled by CDSL thereafter upon experiod.

The voling rights shall be as per the number of equity shares held by Members as on Saturday, September 14, 2024, being the cut-off date. Any person, whose name appears in the Register of Members as on the cut-off date is eligible to cast vote electronically on all the resolutions set forth in the Notice of ASM.

Members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting, shall be eligible to vote during the AGM.

eligible to vote during the AGM.

Detained procedure for e-vehicle is provided in the Notice of the AGM.

Any person who acquires shares of the Company and becomes member of the ompany after the notice has been set destroncially by the Company, and holds share on the cul-eff disk, a Sauther's, September 14, 2024 may simily refer to the notice pleaded in the Company's website at www.primaglastics.com.

n case of queries / grievances in respect remote e-voting, members may send an en o: helpdesk.evoting@cdslindia.com or call on 1800 21 09911.

Also, notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with rules thereto, the Register of Members and Share Transfer Books of the Company well remain closed from Sunday, September 15, 2024 to Saturday, September 21, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM.

For Prima Plastics Limited Dilip M. Pareki Managing Director DIN: 00166385

E N Rangaswami Whole-Time Director DIN: 06463753

Date: August 27, 2024

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the general public at large that my client's isfare negotiating with Pinky Raj Sinha s. Raj View CHS Lis, domessing about 350 sq. ft. Quilt-up) and holding Share St. Golding Share of the Chyllen Sinha S

same is not traceable. Any personis, Financial institution's having any claim of whatsoever nature including by way of any agreement for including by way of any agreement for ingints, security interest, inheritance, succession, testamentary instrument, penders, decree or order of any court transfer; gift, lease, lien, charge, mortigage of any other manner or have within 12 DAYS from the date of within 12 DAYS.

within 12 DAYS. from the date or if any failing which, my client's shall proceed with the completion of the claim or demand or objection of whatsoever nature from anyhody and the abandoned, given up or surrendered. Dated: 2508/2024. Place: Mumbail Rajacha Billiani Advocate High Court C. Advocate High Court J. P. Evertham B. L. H.S. Liwe, Andheri (W), Mumbai. #4000 53. P. Evertham (L. M. S. Liwe, Andheri (W), Mumbai. #4000 50. Tem Malbo. 8620036570.

LALIDER (VOIIGE)

Sealed Quotations are invited by the managing committee of Mis. Talianaga Ayoutha CRISE, 80 No. 25. Talianaga Ayoutha CRISE, 80 No. 25. Talianaga Ayoutha CRISE, 80 No. 25. Talianaga Voilage, no. 25 terminated values of the exponential of the proposed redevelopment of Belgs, no. 265 presiston of interest (EOI) together with detailed profit interests with some of the control of

जातिर सुद्धाना एकंट्र पर्क रोग्रस्थ नहास, वाहम अशिवारी परिवर्ष के रोग्रस्थ नहास, वाहम अशिवारी परिवर्ष के रोग्रस्थ नहास के स्वीत का भी - १५. आपरासी- १० निर्माण के स्वीत का भी - १५. आपरासी- १०, सेक्टर- १६ प्रावर्थन, परिवर्षस्थ रोग्रस्थ आपरासी- १०, सेक्टर- १६ प्रावर्थन, परिवर्षस्थ रोग्रस्थ आपरासी के राज्यस्थ प्रकार नाम मांचे २०,०,१,१६५,१६ तो तो का स्वात नाम मांचे २०,०,१,१६५,१६ तो तो का स्वात नाम मांचे २०,०,१,१६० के स्वात का स्वात का स्वात का स्वात का स्वात १३ प्रेमा ते राज्यस्थ के स्वात का स्वा

मालक झाल्या. जर कोणासही सदर खोली किंवा भागप्रमाणपत्राक म्यत छोटून ऊर्फ छोटारन अजा लामा यांचे मार्फर कायदेशीर किंवा सामाविकपणे दावा असल्यार त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ता क्कील श्री. के.आर व्यानी खालील स्वाक्षरीकर्ता करील श्री. के. आर. पाण्डे, भोडालक भवन, कोर्ट लेन, बीवरली (१), मुंब-१-४०००१ २ सेचे सदा सूचना अकारान तारखेखसून १५ (पंधा) दिवसांत कळवाणे. अन्ववा असे समत्रने जाईल की, असा स्रोजनाती द्वावा नाही आणि असल्यास तो द्वावा त्याप कर्या आणि माझे असीलि सहस् खोली त्यांच्या नाहे हस्तीतर करण्याची प्रक्रिया करतील.

सही/-मोबा.:९८६९२६५९७६ दिनांक: २८.०८.२०२४

जाहीर सूचना

बे सूचना देण्यात बेत आहे की, श्रीमती शोभा के ग्राटिया, ग्रीड, भारतीय नागरिक, रेनवो को ग्रांपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लि., नोंदण ठ.एनबीओएम/सिङको/एचएसजी(ओ.एच.) २६६/जेटीआर/२००६-०७ दिनां ०९.०६.२००६ (सदर सो साबटी) अ सोसायटीच्या सदस्या असून रेनवा को-ऑपरेटिक हीसिंग सोसायटी लि., सेक्टर-१९, ऐरोली, नवं मुंबई-४००७०८ येथील सोसायटीच्या इमालीमधील सी विंगमधील ७व्या मजल्यायरील फ्लॅट क्र.७०° सा विषायधाल ज्या मंत्रव्यावसाल प्लटा क्र.90' (सदर फर्नेट) चे धारक आहेत तसेच खालीत अनुसुचीत सबिस्तर नमुद भागप्रमाणपत्र क्र.9 अंतर्गत सदर सोसायटीद्वार वितरीत अनुक्रमांक इटे. ते ३९० असलेले रु.५०/- प्रत्येकीचे ५ रोअर (सदर भागप्रमाणपत्र) च्या धारक आहेत.

वर संदर्भीत मालमनेची अनसची वा संस्थित सारमचंत्री अनुसूची मंदि 56.0% (मिल्टअ-केश) (सदर फलेट), ज्या मजता, सी विग, रुवां अवार्टीट राष्ट्रण वात हमारत (मार समारत), रुवां को-ऑपरिटक होसिंग सोसायटी कि. (सदर सोसायटी), जयीन प्लॉट 56.2%, गात पोरोत साराम्य विकास जाते, संकट 56.2%, एसे दोनों नवी मुंबर-४००७०८ आणि सदर पर्यट्याब्या कार्याक्य विकास (२००८ सेवीच भागमाम्याय-कार्य-अंगर्य विकास कार्याक्य साराम्याय-कार्य-अंगर्य विकास कार्याक्य साराम्याय-, अतगत स्नबा का=आपराटव्ह हासग सासाय नोंटणी क एनबीओ एम / सिड को ल्ल., नादणा क्र.एनबाआएम/सिंडका एचएसजी(ओ.एच.)/२२६६/जेटीआर/२००६ ०७ दिनांक ०९.०६.२००६ यांचे अनुक्रमांक ३८ ते ३९० असलेले रु.५०/– प्रत्येकीचे ५ शेअसं

मे, पिरानी ऑण्ड कं,करिता म. पराना अण्ड क.काली मही/-श्री. त्नतिफ पिरानी (वकील व सांतिमिटर) ए-२०३. गॉल्स संख्या, शांती गग, सिटी मॉलच्या मागे, अंधेरी (प.), मुंबई-५३. क्रिकाण: मुंबई दिनांक: २८.०८.२०२४

जातीर सुक्ता दिवंगत : रुक्तण पिमा कोळी, राक्तगर-२९-जार-३, फॉट नं. २९, जार लेन, नं.११, शिक्षाओं नम, बैनमाओं, गोवंडी, गुंची-४००४६ मोचे दिलांक १३८,२०२० जेली निका हाल्याकुट लांच्या परचाता साद चळला जिल्लाकाओं मुद्दुंक के वाहस्ट्रास्ट्र कार्याल्यका मुद्दुंक के वाहस्ट्रास्ट्र कार्याल्यका मुद्दुंक के वाहस्ट्रास्ट्र कार्याल्यका मुद्दुंक के

त्रमाण दान वारस आहत.				
अनु. क्र.	वारसांची नांवे	वय	नाते	
٩.	गंगा लक्ष्मण कोळी	97	पत्नी	
₹.	भाग्येश लक्ष्मण कोळी	22	मुलग	
3.	शितल लक्ष्मण कोळी	१८	मुलगी	

खर वासर दाखल्याबाबत कोणाची काही हरकत असल्यास सर्ववितानी १५ दिवसांच्या आत मा. तहसीवटार मुखंड यांच्या कार्यारुव्यस खेळी स्वकरात सारर करावी. अन्यास स्टर बावत कोणास हरकत नाही असे समजून मान्येश रुक्कण कोळी यांच्या नावाने वासर सर्वाक्य रेणाया रेहिंड यांची नोट ध्यावी.

अर्ज दाखल दिनांक दावा क्रमांक

28/08/202x hhhh/202x 2x.hhh

२९—आर—३, एकॉट नं. २९, आर रहेन, नं. ११, शिवाजी नगर, बैंगनवाडी, गोवंडी, मुंबई.

४७ सी.सविता रमाकांत कांबळे

सहि/— भाग्येश लक्ष्मण कोळी

हरयाणा कॅपफिन लिमिटेड :एन२७२०९एमएच१९९८पीएलसी२३६१३९ पिपे नगर, गाव सुकेळी, राष्ट्रीय महामार्ग १७, बीकेजी रोड, ोडा, जिल्हा-राबगड-४०२१२६, (महाराष्ट्र).

कार्याद्रे अपने आंकृताकां कृति (ता. १% क्लेड) कार्याद्रे विकास कार्याद्रे कार्याद्र कार्याद्रे कार

हुक्यागिदार (डामाज) क_ु रूप इडिक्याब आले आहेत. एवीएममध्ये सहभागी होग्याचा माहरा १००० एयात आली आहे. ^१ प्याप्त आली आहे. १ प्याप्त भागायारणा असणारे किंदा ज्यांचे र्युं मेल कंपनी/ठेवीद भग्नाम्बन्धक तपसील आयएसआर

काणः नवी विश्ली **JINDAL** काः २७.०८.२०२४ **JINDAL**

जाहीर नोटीस

मे. सहायक निशंधक, परसेवा, मुंबई महाराष्ट्र राज्य विगर कृषी सहकारी पनसंस्था फेडरेनन नि. मुंबई यांचे मुख्य कार्यात्मय पत्ता : ६/६०३, तुर्गा कृषा को-ऑप हॉसिंग रोसायटी, हनुमान चौक, नवपर रोड, मुनुंद (पूर्य), मुंबई-४०००८१ धारावी सहकारी पतपेढी मर्यादित

नय : २/१८, गुलमहमद चाळ, संत कक्क्या मार्ग, धारावी, मुंबई- ४०००१७. अर्गदा नक्रमांक १ ते ९८

अनुक्रमाह १ वे १८

सालील दरिविलेन्सा जाब देशार बांज गेटीम देण्यत कोत की, धरित कर्तिविश्यों अर्वद्र पत्रमंदेन्द्रे दाखन केलेन्सा अर्जावाका मुत्त्रों मुल्ले मादर कर्तमादर्ध आरमास उत्तरक्ष पत्रावा गोटीम देशात आर्ती होती. तथापि पाद पत्रावार आरम रहत मात्रावारी कर्तवा आरमा विधान पत्र मेरिकेट अत्तरक्ष मात्रावारी महत्त्र विज्ञा क्षेत्रावारी महत्त्र कर्ता महत्त्र केला कर्ति अपूर्ण विश्वास के अपूर्ण विश्वास कर्ति अपूर्ण विश्वास क्षेत्र महत्त्र कर्ति प्राच्या कर्त्र मात्र अपूर्ण कर्त्वास क्षेत्र मात्र आरमा प्राच्या महत्त्र मात्र आरमा प्राच्या महत्त्र मात्र आरमा प्राच्या महत्त्र मात्र अपूर्ण क्षा महत्त्र मात्र महत्त्र महत

37.			दावा क्रमांक	दावा स्वकम	সাব
豖.		दिनांक		रुपये	देणार क्र.
2	रेशमा अब्दुल वाहिद हाश्मी	२१/०६/२०२४	\$\$09/7078	42,342	2
2	गुलनार बेगम जावेद खान	28/08/2028		43,847	3
3	गुलनार बेगम जावेद खान	२१/०६/२०२४	_	Y5,56Y	2
¥	रेश्मा अब्दुल वाहिद हाश्मी	२१/०६/२०२४	_	४७,६८४	3
ų	रेश्मा अब्दुल वाहिद हाश्मी	२१/०६/२०२४	३३११/२०२४	५३,५१४	٦
ξ	गुलनार बेगम जावेद खान	२१/०६/२०२४	३३११/२०२४	48,488	þ
b	गुलनार बेगम जावेद खान	२१/०६/२०२४	३३१२/२०२४	४७,५९९	þ
۷	रेरमा अब्दुल वाहिद हाश्मी	२१/०६/२०२४	३३१२/२०२४	४७,५९९	¥
٩	श्रीम.मीना विजय लहरी	२१/०६/२०२४	३३१३/२०२४	\$2,899	¥
१०	श्रीम.मीना विजय लहरी	२१/०६/२०२४	३३१४/२०२४	\$2,899	3
११	शरीफा सलीम खादीम	२१/०६/२०२४	३३१५/२०२४	२८,६६६	3
१२	सारा खातून मोहम्मद शफीक शेख	२१/०६/२०२४	३३१५/२०२४	२८,६६६	¥
१३	शरीफा सलीम खादीम	२१/०६/२०२४		४०,१४४	ą
१४	सारा खातून मोहम्मद शकीक शेख	२१/०६/२०२४	३३१६/२०२४	४०,१४४	3
१५	शरीफा सलीम खादीम	२१/०६/२०२४	३३१७/२०२४	२३,२१३	8
१६	सारा खातून मोहम्मद शफीक शेख	२१/०६/२०२४	३३१७/२०२४	२३,२१३	2
१७	सारा खातून मोहम्मद शफीक शेख	२१/०६/२०२४	३३१८/२०२४	२४,९०४	8
१८	शरीफा सलीम खादीम	२१/०६/२०२४	३३१८/२०२४	२४,९०४	¥
१९	रहाना अब्दुल हकीम शेख	२१/०६/२०२४	३३१९/२०२४	\$8,008	2
₹0	शबाना हानिफ संख्यद	२१/०६/२०२४	३३१९/२०२४	\$8,008	3
२१	रहाना अब्दुल हकीम शेख	२१/०६/२०२४	\$\$20/2028	१८,८२२	3
२२	शबाना हानिफ संख्यद	२१/०६/२०२४	_	१८,८२२	×
23	रहाना अब्दुल हकीम शेख	२१/०६/२०२४	\$\$? \$/?0?8	६५,०२७	8
28	शबाना हानिफ संख्यद	२१/०६/२०२४	३३२१/२०२४	६५,०२७	2
ર્ધ	आशिवा असगर अली घाची	२१/०६/२०२४	\$\$??/?0?8	३७,८६६	8
२६	परवीन खाजा शेख	२१/०६/२०२४		३७,८६६	2
२७	फरजाना मोहम्मद आसिक खान	२१/०६/२०२४	\$\$??/?0?8	३७,८६६	3
२८	फरजाना मोहम्मद आसिक खान	२१/०६/२०२४	\$\$?\$/?0?8	५३,७५६	8
२९	आशिया असगर अली घाची	२१/०६/२०२४	\$\$?\$/?0?8	५३,७५६	3
\$0	परवीन खाजा शेख	२१/०६/२०२४	\$\$?\$/?0?8	५३,७५६	×
38	ষ্ণবা হৰুৱাল স্থান	२१/०६/२०२४	\$\$?8/?0?8	१५,२१२	2
\$?	नफीसा अफजल कादरी	२१/०६/२०२४	\$\$?8/?0?8	१५,२१२	3
33	सी.प्रतिमा हरिश पांडे	२१/०६/२०२४	३३२५/२०२४	२०,२२५	×
\$8	सी.प्रतिमा हरिश पांडे	२१/०६/२०२४	३३२६/२०२४	३८,५९०	¥
\$4	सी.प्रतिमा हरिश पांडवे	२१/०६/२०२४	३३२७/२०२४	१५,६१७	8
şξ	श्रीम.दिपाली मंगेश जाधव	२१/०६/२०२४	\$\$96/9098	४२,१३७	3
\$15	सी.वैशाली भिमराच अवसरमल	२१/०६/२०२४	\$\$?८/२०२४	४२,१३७	¥
34	सी.वैशाली भिमराच अवसरमल	२१/०६/२०२४	\$\$29/2028	२८,०५३	3
25	श्रीम.दिपाली मंगेश जाधव	२१/०६/२०२४	\$\$79/7078	२८,०५३	×
80	श्रीम.दिपाली मंगेश जाधव	२१/०६/२०२४	\$\$\$0/२०२४	४१,६९५	8
४१	सी.रेश्मा जुबेर शिरगावकर	२१/०६/२०२४	\$\$\$0/2028	४१,६९५	2
४२	सी.सचिता रमाकांत कांबळे	२१/०६/२०२४	\$\$\$ \$ /२०२४	३८,७२६	3
Χŝ	सी.सिंधु शरद कांबळ	२१/०६/२०२४	\$\$\$ \$ /२०२४	३८,७२६	¥
ΥY	सी.सिंधु शरद कांबळे	२१/०६/२०२४	\$\$\$?/२०२४	39,68	2
४५	सी.सविता रमाकांत कांबळे	२१/०६/२०२४	\$\$\$?/?0?&	\$\$,688	¥
४६	सी.सिंधु शरद कांबळे	२१/०६/२०२४	\$\$\$\$/२०२४	28,888	٩

ा-स्रीक वर्षिक गोवाको ।-स्रीक्त वर्षिक ग्रीक्त ग्रीक्	2	######################################	28, 304 28, 304 30, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 300 40, 30	\$ 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2
. जीना शर्मिन केवानी मिन्न रिवार के विकास मार्ग रिवार के विकास मिन्न रिवार स्थार का स्थार मिन्न रिवार स्थार मार्ग रिवार स्थार मार्ग रिवार स्थार मार्ग रिवार स्थार	\$\ \ o \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \	\$356/3074 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$356/3075 \$36/3075 \$36/3075 \$36/3075 \$36/3075 \$36/3075 \$36/3075 \$36/3075 \$36	80, 900 42, 970 42, 970 42, 970 42, 970 40,	\$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$
भिन्द रिशा केवा भीता प्रेराष्ट्र अंता प्रेरा भागवर भाग प्राथम प्रेरा भागवर भाग प्रारम भाग भाग भाग भाग भाग प्रारम भाग	27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078 27/06/7078	\$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2074 \$350/2	47,070 47,070 47,070 47,070 76,970 76,970 76,970 76,970 76,970 76,970 76,970 76,970 76,970 76,970 76,970 76,970 76,970 76,970 76,970 76,970 76,970 76,970 76,970 76,970 76,970 76,970 76,970 76,970 76,970 76,970 76,970 76,970	\$ 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2
भीरा वेशानु आंको । पान सामित्र वेशान सामद् व्याव आपका । पान सामित्र वेशान सामद् व्याव आपका । पान महत्त्व अस्ति वेशानु अस्ति । पान महत्त्व अस्ति । पान सामित्र वेशान वेशानु अस्ति । पान सामत्त्र वेशानु वेशानु । पान सामत्त्र वेशानु	\$\\\ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \	######################################	47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076	2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2
ांच्या व्यवित्र पटेल सम्बद्धः सुम्मा तुमार स्वराण स्वामा तुमार स्वराण स्वामा तुमार स्वराण स्	28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028	\$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2078 \$350/2	47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076 47,076	\$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$
प्रथम गुराम स्वरात स्वरंग स्वराह स्वराह में स्वराह आंगी त्या त्या स्वराह स्वराह प्रथम स्वराह स्वराह गुराम स्वराह स्वरा	28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028	\$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X	42,0% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9%	\$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$
प्रथम गुराम स्वरात स्वरंग स्वराह स्वराह में स्वराह आंगी त्या त्या स्वराह स्वराह प्रथम स्वराह स्वराह गुराम स्वराह स्वरा	28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028	\$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X \$350/707X	42,0% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9% 70,9%	\$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$
भीर ने ने नहरू आंकों के स्वार्थ कर साथ कर स	27/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/2028 28/08/	### ### #### #### #### ###############	7c, 87c	2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2
ाप्त व्यक्ति परेत व्यवद् वृक्ता पुराम हत्या त्रिक्ता प्रमान हत्या त्रिक्ता प्रमान हत्या त्रिक्ता प्रमान हत्या त्रिक्ता प्रमान हत्या त्रिक्ता प्रमान हत्या त्रिक्ता हत्या क्ष्मा त्रिक्ता हत्या क्षमा त्रिक्ता हत्या क्षमा	??/of/?o?x ??/of/?o?x ??/of/?o?x ??/of/?o?x ??/of/?o?x ??/of/?o?x ??/of/?o?x ??/of/?o?x ??/of/?o?x ??/of/?o?x ??/of/?o?x ??/of/?o?x ??/of/?o?x ??/of/?o?x ??/of/?o?x ??/of/?o?x	######################################	7c, \$1c 7c,	2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2
प्रका पुराम हजार मिना रिवार के प्रकार मिना रिवार में प्रकार प्रकार में प्रकार माना प्रकार मिना रिवार के प्रकार में प्रकार में प्रकार में प्रकार में प्रकार में प्रकार में प्रकार में प्रकार में प्रकार में माना मुख्य के प्रकार माना मुख्य का प्रकार मुख्य का प्रकार में प्रकार में प्रकार में प्रकार माना मुख्य का प्रकार मुख्य का प्रकार मुख्य का प्रकार मुख्य का प्रकार में प्रकार	28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028 28/06/2028	\$\$\$2/\2078 \$\$\$2/\2078 \$\$\$2/\2078 \$\$\$2/\2078 \$\$\$2/\2078 \$\$\$2/\2078 \$\$\$2/\2078 \$\$\$2/\2078 \$\$\$2/\2078 \$\$\$2/\2078 \$\$\$2/\2078 \$\$\$2/\2078 \$\$\$2/\2078 \$\$\$2/\2078 \$\$\$2/\2078 \$\$\$2/\2078	2C, 82C 2C, 82C XX, X22 XX, X22 XX, X22 XX, X22 XX, X22 XC, 3CC XC,	\$ X \$ \$ X \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$
विसर् विधान क्षेत्र । व्याप्त स्थित । सामान्य व्याप्त स्थित । सामान्य व्याप्त स्थात । सामान्य व्याप्त स्थात । स्थात स्थात । स्थात व्याप्त स्थात । स्थात व्याप्त स्थात व्याप्त स्थात व्याप्त । स्थात व्याप्त अध्याप्त । स्थात अध्याप्त । स्थात । स्थात अध्याप्त । स्थात । स्थात अध्याप्त । स्थात	?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x	\$\$\$2/,2978 \$\$\$2/,2978 \$\$\$9,7978 \$\$\$9,7978 \$\$\$2,7978 \$\$\$2,7978 \$\$\$2,7978 \$\$\$2,7978 \$\$\$2,7978 \$\$\$2,7978 \$\$\$2,7978 \$\$\$2,7978 \$\$\$2,7978 \$\$\$2,7978 \$\$\$2,7978 \$\$\$2,7978 \$\$\$2,7978 \$\$\$2,7978	7c, \$2c xx, x2? xx, x2? xx, x2? xx, x2? 2c, 3c? 2c, 3c. 2c, 3c. 2c, 3c. 2c,	*
ांच्य वार्थीय पटेन सम्बद्ध प्रमा नुवास हरता वित्त रिवास केंग्र पति मेशहर अंतरी पति मेशहर अंतरी पति मेशहर अंतरी पति मेशहर अंतरी पति मेशहरीया करेतर काल का पत्पति मेशहरीया काल अनुष केंग्र पति मेशहरीया करेतर काल का अनुष केंग्र पति मेशहरीया करेतर काल का अनुष केंग्र पति मेशहरीया करेतर काल का अनुष केंग्र पतिमा सर्वेश काल का अनुष केंग्र पतिमा सर्वेश काल	?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x ?*/o\$/?o?x	\$889,709% \$889,709% \$889,709% \$880,709% \$820,709% \$820,709% \$820,709% \$820,709% \$820,709% \$827,709% \$827,709% \$827,709% \$827,709% \$827,709%	xx, x2? xx, x2? xx, x2? xx, x2? 2c, 3c? 2c, 3c? 2c, 3c? 2c, 3c? 2c, 3c? 2c, 3c? 2c, 3c? 2c, 3c? 2c, 3c? 2c, 3c?	\$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$
स्वमा गुलम हकात स्थित रेपात केव स्थित रेपात केव स्थित में श्रमुद्ध आंगी गरिवाम स्थित क्षात्र रेपानी स्थापन केवा स्थापन केवा स्थित स्थापन केवा स्थापन स्थापन केवा स्थापन स्थापन केवा स्थापन स्थापन केवा स्थापन स्थापन केवा स्थापन स्थापन केवा स्थापन स्थापन क्षात्र स्थापन स्थापन क्षात्र स्थापन स्थापन क्षात्र स्थापन स्थापन क्षात्र स्थापन स्थापन स्थापन स्थापन स्थापन स्थापन	? \$\ \0 \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \	\$889,7078 \$889,7078 \$880,7078 \$820,7078 \$820,7078 \$820,7078 \$820,7078 \$827,7078 \$827,7078 \$827,7078 \$827,7078 \$827,7078 \$827,7078	XX, X28 XX, X28 XX, X28 84, 848 84, 84	\$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$
स्मिन रेशाव शेख स्थित नेश्यह इस्तारी स्थित मेश्यह इस्तारी विव्यूत्मिसा स्थार खान विव्यूत्मिसा स्थार खान क्या परवीर उस्तारी क्या उस्तारी क्या अव्यूत शेख विव्यूत्मिसा स्थार खान क्या परवीर इस्तारी क्या परवीर इस्तारी क्या अव्यूत शेख विव्यूत्मिसा स्थार खान क्या अव्यूत शेख विव्यूत्मिसा स्थार खान क्या अव्यूत शेख विव्यूत्मिसा स्थार खान	2*/04/2028 2*/04/2028 2*/04/2028 2*/04/2028 2*/04/2028 2*/04/2028 2*/04/2028 2*/04/2028 2*/04/2028 2*/04/2028 2*/04/2028 2*/04/2028 2*/04/2028 2*/04/2028 2*/04/2028 2*/04/2028 2*/04/2028 2*/04/2028 2*/04/2028 2*/04/2028	\$889/707X \$889/707X \$880/707X 8820/707X 8820/707X 8820/707X 8827/707X 8827/707X 8827/707X 8827/707X 8827/707X	XX, X28 XX, X28 8C, 9C8 8C, 9C8	\$ X X X X X X X X X X X X X X X X X X X
भविता मेहसूद अंसारी प्रार्थिसा इस्तेश खान विमूचिसा कार्यर खान कम गर्थीय अंसारी जमा अनुव शेख विमूचिसा कार्यर खान कम गर्थीय अंसारी जमा अनुव शेख विमूचिसा कार्यर खान कम गर्थीय अंसारी जमा अनुव शेख प्रार्थीय अंसारी जमा अनुव शेख प्रार्थीय अंसारी जमा अनुव शेख प्रार्थीय खान जमा अनुव शेख प्रार्थीय खान विमूचिसा कर्मीय खान	२१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४	### ### ### ### #### #### #### ########	xx, x22 2c, 9c2 2c, 9c2	8 8 8 8 8 8
वर्निसा हबीब खान विश्वद्रमिमा कर्नाट खान क्या परवीम अंतरी क्या प्रवृत्व मेश्व वर्निसा क्षांच खान क्या परवीम अंतरी क्या अवृत्व मेश्व वर्निसा क्षांच खान विन्दानिसा कर्नाट खान	२१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४	\$\$X5\2058 \$\$X5\2058 \$\$X5\2058 \$\$X5\2058 \$\$X5\2058 \$\$X5\2058 \$\$X0\2058 \$\$X0\2058 \$\$X0\2058 \$\$X0\2058	\$८,9८9 \$८,9८9 \$८,9८9 \$८,9८9 \$८,9८9 \$८,9८9 \$८,9८9 \$८,9८9 \$८,9८9	\$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$
विश्वदेशिसा कर्लाट खान क्या एवंदीन अंसारी ज्वान अपूर्व शेख विश्वदेशिसा कर्लाट खान क्या अपूर्व शेख नानिसा हवेबिस खान ज्वा अपूर्व शेख नानिसा हवेबिस खान विश्वदेशिसा क्वीस खान	२१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४	\$\$X5\2058 \$\$X5\2058 \$\$X5\2058 \$\$X5\2058 \$\$X5\2058 \$\$X5\2058 \$\$X5\2058 \$\$X0\2058 \$\$X0\2058	\$4,969 \$6,969 \$6,969 \$6,969 \$6,969 \$6,969 \$6,969 \$6,969 \$6,969	2 8 8 9 9 8
हमा परवीन अंसारी जमा अबुब शेख विसूनिसा कलंदर खान हमा परवीन अंसारी जमा अबुब शेख प्रतिसा हबीब खान जमा अबुब शेख प्रतिसा हबीब खान	२१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४	\$\$X5\505X \$\$X5\505X \$\$X5\505X \$\$X5\505X \$\$X5\505X \$\$X5\505X \$\$X5\505X \$\$X0\505X	\$4,949 \$4,949 \$4,949 \$4,949 \$4,949 \$4,949 \$4,949 \$4,949 \$4,949	\$ X X X
जमा अबुब शेख विमूर्तनेसा कलंदर खान क्या परवीन अंसारी जमा अबुब शेख जमा अबुब शेख जमा अबुब शेख जमा अबुब शेख जमास हबीब खान विमूर्तनेसा कलंदर खान	२१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४	\$\$85,5058 \$\$85,5058 \$\$85,5058 \$\$85,5058 \$\$85,5058 \$\$85,5058	84,949 84,949 84,949 84,949 84,949 84,949 84,949	8 8 8 8
विभूतिमा कलंदर खान बना परवीन अंसारी वमा अवुब शेख निम्सा हबीब खान जमा अबुब शेख जनिसा हबीब खान	२१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४	######################################	\$4,969 \$4,969 \$4,969 \$4,969 \$4,080 \$4,080	१ २ ३ ४
क्रमा परवीन अंसारी जमा अयुव रेश्व हनमिसा हवीब खान जमा अयुव रेश्व हनमा हवीब खान विभूमिसा हवीब खान	२१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४	####\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\	१८,९८९ १८,९८९ १८,९८९ २८,०१० २८,०१०	2 3 8
जमा अबुब शेख धनिसा हबीब खान जमा अबुब शेख धनिसा हबीब खान जिमूरनिसा कलंदर खान	२१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४	##X4\4048 ##X4\4048 ##X4\4048	१८,९८९ १८,९८९ २८,०१० २८,०१०	\$ 8
त्रनिसा हवीब खान जमा अबुब शेख त्रनिसा हवीब खान जिमूननिसा कलंदर खान	२१/०६/२०२४ २१/०६/२०२४ २१/०६/२०२४	\$\$87/7078 \$\$87/7078 \$\$87/7078	१८,९८९ २८,०१० २८,०१०	8
जमा अबुब शेख वनिसा हबीब खान जिमूननिसा कलंदर खान	२१/०६/२०२४ २१/०६/२०२४	\$\$87/२०२४	२८,०१० २८,०१०	8
जमा अबुब शेख वनिसा हबीब खान जिमूननिसा कलंदर खान	२१/०६/२०२४	\$\$87/२०२४ \$\$87/२०२४	२८,०१० २८,०१०	-
निसा हबीब खान जिमूननिसा कलंदर खान	२१/०६/२०२४	\$\$87/२०२४	२८,०१०	-
जिमूननिसा कलंदर खान		_		
	44/04/4048		26.020	3
		,		×
जमा परवीन अंसारी	२१/०६/२०२४	_	२८,०१०	-
.सुनिता राजेंद्र वादव	२१/०६/२०२४	_	२४,२८०	3
1.अंजली आनंद पाटील	२१/०६/२०२४		२४,२८०	¥
.सुमिता राजेंद्र वादव	२१/०६/२०२४	_	१८,०७४	?
1.अंजली आनंद पाटील	२१/०६/२०२४	_	१८,०७४	
सिन मुजफार कुरेशी	२१/०६/२०२४	३३४५/२०२४	६२,८७०	3
ম্বা হৰুৱাল স্তান	२१/०६/२०२४	३३४५/२०२४	६२,८७०	×
सिन मुजन्मर कुरेशी	२१/०६/२०२४	३३४६/२०२४	३५,९६५	१
ম্বা হৰুৱাল স্তান	२१/०६/२०२४	३३४६/२०२४	३५,९६५	3
तीमबानो मोहम्मद रफीक लोहार -	२१/०६/२०२४	३३४७/२०२४	२१,९५०	१
l.मुहासिनी श्रीधर मालकर	२१/०६/२०२४	\$\$89/२०२४	२१,९५०	2
रवर जहां रफीक मोहम्मद मनियार	२१/०६/२०२४	३३४७/२०२४	२१,९५०	¥
l.गुडियादेवी संजीत पासवान	२१/०६/२०२४	३३४८/२०२४	૨૪,५५३	¥
l.खुशबु गोपाल सिंग	२१/०६/२०२४	३३४९/२०२४	१४,७४४	3
मिम बानो अजिज खान	२१/०६/२०२४	\$\$86\5058	१४,७४४	¥
l.जवा दिपक मनीहार	२१/०६/२०२४	३३५०/२०२४	१८,१८१	٦
l.रेखा धनाजी मोरे	२१/०६/२०२४	\$\$40/2028	१८,१८१	3
l.भाग्वा नित्वानंद चेन्नेटी		_	१४,८५४	3
		_	.,.	¥
.कोमल संजय गायकवाड		_		3
				×
-		_		3
नाराना समार चक्राम				H-
		_		¥
1.नलिनी समीर चव्हाण				- 2
en e	या इच्छान छान । छान पुरस्का पुरेगी छान पुरस्का पुरेगी छान पुरस्का पुरेगी छान पुरस्का पुरस्का । छान पुरस्का पुरस्का । छान पुरस्का पुरस्का । छान पुरस्का । छा	या प्रकारण प्राप्त : २१/०//२०१८ स्व पुरास्त्र प्रति : ११/०/२०१८ स्व पुरास्त्र प्रति : ११/०/२०१८ स्व पुरास्त्र प्रति : ११/०/२०१८ स्वार्त्त स्व	पण प्रकारण प्राप्त । २१/८/२०२४ २१%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४ ११%/२०२४	10 प्रधान क्षात्र 27,44/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/2762 28,45/276

सही/-(बी. के. येल्हारे) यक निवंधक, सहकारी संस्था, (प महाराष्ट्र राज्य विगर कृषी सहकार्य पतसंस्था फेड्रोशन लि., मुंबई. (शिक्का)

मुंबई लक्षदीप 🔞

जाहीर सचना हाँसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉपॉरेशन लिमिटेड नॉड्णीकृत कार्यालयः स्मॉन हाऊस, एच टी पारेख मार्ग, १६९, बॅकबे रि चर्चगट, मंबई-४०००२०

चेच्या. मुक्त : 2000-200 वेचे सूचना रेणात वेत आहे थीं, क्षेत्रीचे वाली नमू केलेली होत्रीमुक्तीकर्ताता हालते (महाव्य झाले (मोरीम गरे आहेल आणि सार प्रतिमुद्दी सारत (अर्थव्यानी ट्रायम प्राप्तामण्य विश्वणासार्थी कंपनीच्छे अर्थ केला आहे. का कोच्या कालीम प्रतिमृत्तीक्षाता काली का मान्यासार्थी वाली प्रति वाली कार्यासार्थी मान्यासार्थी काली कार्यासार्थी मान्यासार्थी काली कार्यासार्थी मान्यासार्थी काली कार्यासार्थी मान्यासार्थी काली कार्यासार्थी मान्यासार्थी कार्यासार्थी कार्यासार्थी मान्यासार्थी कार्यासार्थी मान्यासार्थी कार्यासार्थी कार्यासार्थी कार्यासार्थी कार्यासार्थी मान्यासार्थी कार्यासार्थी कार्यासार्थी मान्यासार्थी कार्यासार्थी कार्यासार्थी कार्यासार्थी कार्यासार्थी कार्यासार्थी कार्यासार्थी कार्यासार्थी सार्थी कार्यासार्थी कार्यासार्थ

धारकाचे नाव	प्रमाणपत्र	दर्शनी मुल्य व	फोलिओ	अनुक्रमांक
	琢.	भागांची संख्या	琢.	
चंद्रकला देवी मेहता	६६०६	रु.२ प्रत्येकी	सी००४१९१७	७८११९३६ ते ७८१३९३५
		व २०००/-		
ठिकाण: चेन्नई		. (111)		चंदकला देवी मे
Emiro a ciana				

RRIL

आरआरआयएल लिमिटेड

३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना

ातार.

18 वें या वार्षिक संस्तारिक संसातिक संस्तारिक संस्तारिक संसातिक संसातिक संसातिक संसातिक संस्तारिक संसातिक संसात

करियाँ दिख्या सामान्या पारे,

करियाँ दिख्या सामान्या पारे,

कर्षायां अपूर्ण १, र को (एसी विशिव्य) के विशिव्य १, र मांच्य अपूर्ण मार्च्य १, र मार्च्य १, र मार्च्य अपूर्ण १, र को (एसी विशिव्य) के विशिव्य १, र मांच्य अपूर्ण मार्च्य १, र को १, र मार्च्य १, र को १, र मार्च्य १, र के १, र मार्च्य १, र मार्च्य १, र के १, र मार्च्य १, र मार्च १, र मार्च्य १, र मार्च १, र मार्च्य १, र मार्च १, र मार्च्य १, र मार्य १, र मार्व १, र मार्च्य १, र मार्व १, र मार्च्य १, र मार्च्य १,

authorn terror services and the control of the con

नमातुनार्या संबंधिन काही रांका असन्यास समासदांनी <u>www.evoting.ned.com</u> च्या download sec सल्यय समासदांकरिताये Frequently Asked Questions (FAQs) व समासदांकरिताये e-voting manua क्ष्मा ०२२-४८८५०००/०२२ २४९९७००० यर संबर्फ साधायाः

सही/-सुनील आर. गिरी कंपनी सच्चिय य अनुपालन अधिकारी

heubach

सुर्वेक को लो रेंट्स इंडिया शिमिटेड (पूर्वेच क्लॉफ्ट केम्ब्स्क (शिका) शिमेटेड) बीआप्टर एसस्टर क्लावर प्रश्लेक्टाची २००५ बीजायर एसस्टर क्लावर प्रश्लेक्टाची २००५ बीजायर एसस्टर केम्बर की क्लाक्टाची १००५ एमानकी गेड, केमी इंडिएन एसा, बुरेलर, वर्च पूर्वेन्थ रूने in investor relations india@heubach.com; बेब्बाइंट: www.heubach.com

किहिओ कॉन्फरन्सिंग (कीसी)/अन्य दकश्राव्य माध्यम (ओएकीएम) द्वारे होणाऱ्या ६७व्या वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बाबत माहिती

होणान्या ६००वा वार्षिक वर्षनामारण मार्ग (दुर्गाए) वात्राव मारिती व्यक्तिकाल के व्यक्त धीआवळा। /ची / २०११/११ दिनांक १५ सानेवारी २०१९ आणि परिपक्क क्र. सेवी / एक्ओ सीड्युटी / प्रीक्षणवे / रीआवकाश / पी १०२१/६१ सिनांक १३ मे २०२२, परिपक्क क्र. सेवी / एकओ प्राप्त क्षेत्र (प्राप्त क्षेत्र) प्राप्त क्षेत्र कार्या १०२१/६१ सिनांक अलेक्टियर २०१२ के संस्कृतियक और एक्टिये वा वे और इंडिया (सेवी परिपक्क) हो जारी करणात आलेले एकीए एक्टियन महन्य स्वाप्तास्त रिवार्यस्तित स्वाप्त सेवी परिपक्कि। इसे जारी करणात आलेले एकीए एक्टियन महन्य स्वाप्तास्त रिवार्यस्तित स्वाप्त सेवी परिपक्कि। इसे जारी करणात आलेले एकीए

सूचना मध्य अस्तासाथार शिचारायस्य मध्यासाथाता हाणाः आहाः. अस्ति परिपञ्जाने पाणन करनः, एशीमा सूचना आणि कंत्रीण्या शिवाराय वर्ष २०२२-४४ ज्या वार्षिक, अहावारान्य इत्येक्ट्रमिनाऽप्रती जातः तया सरस्याना इत्येक्ट्रमिनाः पद्धानीन राद्धस्या वार्तीतः अपने प्रतिमार परिप्रती हार्तिकादाः हिन्तिकाद्धानाः स्वाप्ती स्वाप्तानाः वार्तिकादाः विश्वापाद्धानाः वार्तिकादाः पर्वाप्तीः ज्यापिकादाः स्वाप्ती कंत्रिकादाः प्रतिमार प्रदेशस्या वाणार नाहितः, कोगनायाहे वास्तिकाद्धानी अग्रेण्याहीः सरस्याला प्रदेशस्या वाणार नाहितः,

कथापराक्ष कारावस्था आकृत क्षार्य स्थार स्थार प्रदेशभा आग्रेप सामा स्थार अपना सामा स्थार स्था स्थार स्

भागभा-प्रभावनातातातातां निर्माण भागभा-प्रधावनातातां हुए । भागभा-प्रभावनातां विद्यास्त्र के प्रभावनातां प्रदेश के विद्यास्त्र व्यवस्थानां भागभागमा बरणान्या स्वस्योवां त्यांच्या विद्यास्त्र मान्याभागियां त्यांच्या स्वित्यास्त्र विद्यास्त्र अपने क्षेत्र मान्यास्त्र व्यवस्थानां मान्यास्त्र व्यवस्थानां व्यवस्थानां व्यवस्थानां व्यवस्थानां विद्यास्त्र के अपने व्यवस्थानां व्यवस्थानां व्यवस्थानां व्यवस्थानां विद्यास्त्र व्यवस्थानां विद्यस्थानां व्यवस्थानां व्यवस्थान पांचम, मुबई, महाराष्ट्र ४०००८३, द्वा.ळ.: ०२२-४९१८६००, ईं rnt.hejdesk@linkintime.co.in, वेबसाइटः www.linkintime.co.in/.

ज्या सदस्यां अध्यार त्यांचे हिरा पूर्व में बंगणेहुत रेहरेले नहीं न त्यांन विनेती आहे की त्यांनी एसीएए मी दुस्ता आणि वार्षिक अकटालाची रत इंग्लेड्डॉनेब, रद्धतीन प्राप्त स्टरणसादी, यांच्या हीनर पसांची नीरणी प्रराप्तसादी जारणी नायू वेहरेल्या प्रक्रियों अनुसरण प्रदाये आणि रिसीट, ई-वॉटियसाटी लागिन आयदी आणि समार्थ होति:

େଖରେ: - https://liiplweb.linkintime.co.in/EmailReg/Email_ Register.html

- , अस्ताच नावा नवा व्यक्षः = फ्रीलओ इस्तंब, द्वीपी/क्लायंद आयडी प्रविष्ट करा . पॅन इसांक्र प्रविष्ट करा . भागधारकाचे नाव प्रविष्ट करा . इंमेल आयडी प्रविष्ट करा

देकाणः मुंबई देनांकः : २७ ऑगस्ट २०२४

्री, मोत्रास्त्राच्या न दा आहत् एकः) ६. मोत्रामिक प्रमुक्ता प्रतिकृतिकः हित्ता अल्प्योतिकः हित्ता अल्प्योतिकः हित्ता अल्प्योतिकः हित्ता अल्प्योतिकः हित्ता अल्प्यास्त्राच्यास्त्री हित्ता क्ष्यान्ति कृतिकः हित्ता अल्प्यास्त्री हित्ता क्ष्यान्ति कृतिकः हित्ता स्वतान्ति कृतिकः हित्तान्ति हित्तानि कृतिकः हित्तानि हितानि हित्तानि हि हित्तानि हित्तानि हित्तानि हित्तानि हित्तानि हित्तानि हित्तानि ह

सेल पत्याच्या कावस्प्सक्ती नींडणींसादी, डीमेंट् स्वरूपत भागभारणा करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या हर्षाहिरदी सहभागीवार (**' डीपी')** सोवत ते अपहेट वरण्याची विनंती केली जाते आणि वास्तविक वरूपात भागभारणा करणाऱ्या सबस्यांना निवंशक आणि हस्तांतर प्रतिनिधीकहे ते अपहेट करण्याची

एजीएम दरम्बान रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगद्वारे मत देण्याची पद्धत:

भासरांना रिमोट ई-व्होटिंग प्रणालीद्वारे एजीएमच्या सूजनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायांव स्थपणे मते देण्याची संधी असेल.

. च्होरिंगद्वारे मते रेण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल्स स्वस्थांना वर विलेल्या पद्धतीने वशस्वीरित्या त्यांच्य मेल पत्याची नोंदणी केल्यानंतर ईमेलद्वारे उपलब्ध केले जातील.

भरत प्रथामा वांच्या व्यत्या व्यत्या अरुक्ति अरुक्ति कर सामाठः विद्यापया पुन्तेमान्त्र मृत्यू केल्ल्या वर्षे वद्यावाय त्यांचे मत क्ष्यामान्त्री क्रानीला एतपुरत्यीपुराची स्मोद ई-कोर्टीटम् पृथिया (**'सिमोट'ई-कोरिटम'**) प्रथान करणवात कार्यव ठावा है. वांच्यातिरक्त, कर्मनी मिटिश प्रयास्त्र केल्लीटिया बुद्धिका वर्षेच्याच्या प्रयोद्धिका प्रयास केल्ली कोर्टीटपुर्वी स्मिट'ई-कोटियाची तपसीलवार प्रक्रिका एवीएम सूचनेमध्ये प्रदान केली वाईल.

या एजीएम स्वानंभध्य प्रदान ५००.. **सुबॅक कोलोरेंट्स इंडिया लिमिटेडकरिता** रवी कपूर द्यीआवएन(०१७६१७५२)

PUBLIC NOTICE

IN THE COURT OF PRINCIAP JUDGE, FAMI BHUJ AT KACHCHH.(GUJARAT)

Jignaben W/o Paresh vasani D/o Rameshchandra Kantilala Dholu

.....Opponen

Residance: Badlapur East, Tra Maharastra. Mo.9284281673.

Pareshkumar Jayntilala Vasani

Mahurstra. Mo.9284281673.

WHEREAS dwelling at has-file application in this Court against you for you are hereby notice to appear in this count in person or by a pleader duly instructed and able to answer all material questions relating to the application, or who shall be accompanied by some other person able to answer all such questions, on 11th September, day of 2024 at 10-200m colored in the non-the answer he clima, and as the day freed for your appearance is appointed for the final hearing of the application, you must be prepared to produce on that duty all the winesses upon whose evidence and all the documents upon which you intend to rely in support of your defence.

defence.

Take notice that, in default of your appearance on the day before mentioned the suit will be heard and determined in your absence. Also take
notice that in default of your filling an address for service on or before
the date mentioned you are liable to have defence struck out. Given under
my hand and the seal of the Court.

Today Date:28/08/2024 Process No. 665/2024.

Mastek* मास्टेक लिमिटेड

सीआचएन:एल७४१४०जीवे१९८२पीएलसी००५२१५ नॉदणीकृत कार्यालय: ८०४/८०५, प्रेसिडेन्ट हाऊस, सी.एन. विश अबाबाडी सर्कलजबळ, अंबावाडी, अहमदाबाद-३८०००६, गु दूर.:९१-७९-४८५५-६४३२, येबसाईट:www.mastek.com, ई-मेल:investor_grievances@mastek.com

व्हिडीओं कॉन्फरसिंग (व्हीसी)/अन्य दुकआव्य माध्यम (ओएहीएम) मार्फत १२वी वार्षिक सर्वसाधारण समा, रिमोट ई-चोटिंग व पुस्तक बंद करण्याची माहिती आणि अंतिम लाभांग देण्याची माहितीची सूचना

वार्षिक राविधामाण समेची मुक्ता: वेथे सूचना देखान देखान (साधा देखान किस्टेड (कंपनी) च्या सरस्वांची वेथे सूचना देखान देखान (साधा क्रिकेड (कंपनी) च्या सरस्वांची इरावी वार्षिक सर्वमाधाला सभा (एशीएम), शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१६ रोजी सार्य ५,०००वा (भागवे) (व्हांसी) (अंशिएब्हेंप्पए) मार्फत कंपनी कायदा २०१३ च्या लागु लालुचे आणि सकस्य मजानवद्वार (प्यापी) वितरीत वर्षाचामाण परिचक क. १९/२०१३ दिवांक २, पर्टत्त, २०१३ आणि अच्या संबंधित परिचक के आणि भागीच प्रतिस्त्री वेश विभाग संबंध (सोवी) द्वित वितरीत परिचक रोजी प्रस्त्राणी कर्माणी कर्माणी क्री अपित और प्रतिस्थाप (२०३५) ४६० क्र.सेबी /एचओ /सीएफडी /सीएफडी-पीओडी-२/पो /सीआयआर /२०२३ /१६। क्र.सवा। एपआ) साएफडा (साएफडा-पाआडा-र/पा) (साआयआए,१०४,१७४६) दिनांक ७ आवेंद्रांस, २०१३ आणि सेसी (सिस्टीग आविकानेगान अण्ड डिस्तरांचेत्र फिलप्येन्टर) रेपूलेशन्त २०१५ (बापुडे संकृतरांचे परिपत्रके) नुसार कंपनीच्या ४२व्या एजीएम घेष्याच्या दिनांक १८ जुलै, २०२४ रोजीच्या सूचनेत नमुद विषयावर विषयं करप्याकरिता होणार आहे.

प्रशास प्रणीप्य प्रथाच्या दिशंक १८ जुलै, २०१४ राजेच्या सूचनत नमुद विकास सियार्च करण्याकारिता होत्याप आहे.

प्रणीप्य पूचना य व्यार्थिक अहरवालपेर विकासाः
स्रोत परिचक्त पृतेतुमार कंपनीचे विकास वर्ष २०२३-२४ करिता वार्थिक अहरवाल तमेथ १२व्या एरोप्पाची सूचना ज्या सदस्योर्थ ई-मेल कंपनी किंका यांचे संबंधिक ठेविसा स्कामीत्राद (श्रीण के द्रोप्पाचा, १० अग्रेग्य, २०२४ राजे पादिक आहेता त्यार्थिक अहरवाल २ १२व्या एरोप्पाची सूचना कंपनीच्या अप्रथम अहरवाल १२ अग्रेग्य, २०२४ राजे पादिक आहेता त्यार्थिक अहरवाल २ १२व्या एरोप्पाची सूचना कंपनीच्या अप्रथम अविकास १० अग्रेग्य, २०२४ राजे पादिक आहेता त्यार्थिक अहरवाल २ १२व्या एरोप्पाची सूचना कंपनीच्या अप्रथम अविकास १०० अहरवाल १ व्यार्थ अर्थन विकास विदेशक्य अप्रथम अर्थन विकास विदेशक्य अर्थन अर्थन विकास विदेशक्य १ व्यार्थ १ व्यर्थ १ व्यार्थ १ व्या

einward nis@kintech.com जा लेखी कडळावें।
मेंट्राट दें-मेरिंट मार्टीमा एप्राप्त मुद्रायन दे-मेरियकारिया माहिती:
कारवाराजा कतमा १०८ व कंपनी (व्यवस्थापन व प्रमासन) अधिनिया, २०१५
(केळोळेली पूर्णातमाण) ज्या विचार २०, भारतील कंपनी स्थित संस्थेद्वारा विकारील सर्वसामाप्ता कार्यवारा कार्यवाराजा न्यान त्यान कार्यवाराजा मार्गात होता हिम्स्या प्रमासनी (प्राप्ता)
(कृपातिक्यामा) ज्यान विचार भूत स्थारता मिद्राप्ता मार्गानील (प्राप्ता)
(कृपातिक्यामा) ज्याना अध्यापत १४००० एप्तापता महस्त्र मार्गाना कार्याना क्षापता ।
प्रमासनी स्थापता हिनी वार्ता, कंपनीन प्रियाद मंत्री मुख्या प्रमासनी स्थापता विचार आहम्म प्रमासनी स्थापता विचार आहम्म प्रमासनी स्थापता के विचार समझ्य प्रमासनी अध्यापता विचार अस्त्र भारती व्यवस्था क्षापता वार्यव्यक्ष विचार समझ्या केला वार्यव्यक्ष विचार समझ्या क्षापता वार्यव्यक्ष वार्यव्य सहभागी होण्यासाठी व विद्युत मतदान प्रणाली वापरून आणि एजीएम दरम्या ई-वोटिंगने मत देण्याच्या सुविधेकरिता एनएसडीएलची सेवा नियुक्त केली आहे

हम-वाराग भत द्रथाच्या बुाव्यकाता एनस्काशस्त्रचा सवा ानवुक्त कला आह स्मिर्स ई-वॉटिंग प्राप्तम खालावधी खालीलप्रमाणे: स्मिर्ट ई-वॉटिंग प्राप्तम मफळवार, १७ सप्टेंबर, २०२४ रोजी स.९.००वा ाप्तव ट ई-बोरिंग समामी मुख्या, १९ सप्टेंबर, २०२४ रोजी साथं.५.००वा मुख्या, १९ सप्टेंबर, २०२४ रोजी साथं.५.००वा. (गाग्रवे) नंतर रिमोट ई-वोरिंग बहु करने जाईल.

वॉर्डिंग बंद कर्स जांतर. १२ रच्या पूर्वीपापणे सत्तवन आणि प्रिमेट हे-बॉर्डिंग मतदामास पातता निश्वितीची नोट दिनांत पुक्रमार, १३ सप्टेंबर, २०२४ आहे. त्या व्यक्तीच नाव नोट दिनांत्र अर्थान पुक्रमार, १३ सप्टेंबर, २०२४ आहे. त्यां व्यक्ति नाव नोट दिनांत्र मातवांच्या जांद्र पुरत्वकर नायुर आहे. त्यांचा जिया है-बॉर्डिंग त्यां प्रत्या कर्मा सद्याच्या अधिकार ओल्प. सिंग्सें है-बॉर्डिंग ने बहस्य साम देशील प्रत्या प्रत्या १२व्या एवीएसमध्ये उपस्थित राहता चेईंत संतु पुन्ता मत देश्याचा अधिकार असणार नाही.

जनता । जाता । काही प्रस्त असल्यास तुम्ही <u>www.evoling.nsdl.com</u> च्या डाउनलोड सेक्शव उपलब्ध प्राग्धारकांकरिताचे ई-चोटिंग चुन्न प्रेन्युअल व क्रिकन्टली आस्क केक्यनस. (प्रफालु) चा संदर्भ प्रवादा किंवा गर्सक के २९१-२२-४८८ ६७०० वर संपर्क करावा किंवा <u>evoling@nsdl.co.in</u> वर किंती पाठवावी.

२० कारच्या, २०२४ (सीन) विश्वस समाधिष्ट) धर्मा करनाचे नांद पुरस्क व प्रामहातामण पुरस्क वर देज्यावा देवेंद्र.

स्माधीमां अद्यावाची से, २६ एप्रिस, २०२४ रेजी झालेच्या कंपनीच्या संचारक मंद्रकाच्या सोन ३१ मार्च, २०२४ रेजी झालेच्या कंपनीच्या संचारक मंद्रकाच्या सोन ३१ मार्च, २०२४ रेजी झालेच्या कंपनीच्या संचारक आगाणी पर्णाएणप्रधे सरदर्शन्या प्राम्चेक्य अवसंवद आहे. सरदर्शनंद्रकु अभिम साधीम प्रमान झालाम न्या सरदायांची नांत्रे सुध्यान, १८ सर्पर्टेस, २०२४ रोजी सरदय नींद्र पुरस्कात नायुद आहेत त्यांचा ३० दिसाना दिने वार्त्यत. अभिम सर्वाम नींद्र पुरस्कात नायुद आहेत स्वाम ३० दिसाना दिने वार्त्यत. अभिम सर्वामी निवादी केता आहेत साधीमा अपनावत्य केते आहे. स्वाम कोती नांत्रित त्यांनी स्वाची केता केता स्वाची के खाती स्वाचीन अध्यायत केती नांतित त्यांनी स्वाची की, आववद कावाय पृश्श, विग्रीच कावाय २०२० द्वारे मुध्यतिस्त्वार दिनांक १ एप्रिस, २०२० नेतर कंपनीहादे दिलाते लागांक कंपनीच्या मान्यतेन्यार तांनीमांतित विजित दराने सोताकळील करणाव करणा आवश्यक कोत. सरदांचा व्यवसी करोमा असेत आणि आगागी एर्डिएम्प्यन सरदांच्या मान्यतेन्यार लागांकातित विजित दराने सांत्र अक्तराने सरानाच्या मारा केतने दरानाच्या मारा केतने दरानाच्या भारदांचा सराने स्वाची कितीन दरानिय पर अवसंवद अस्मान्य सरदांच्या भारद केतने दरानाचेन व कंपनीस्तृद विकासनेत दरानाच्या स्वाचनंत्र असला सरदांच्या आवश्य कक्षत्र करवार १९५९ (आवटी अंदण) च्या तातु ततुदेतुसा सरदांनी आवश्यक आव्यास्त क्षाव्याना

तर्दुसार रेडिसए कपातानार आंध्र लाघात्र हिल वाइल. आवक कावल ११४५ (आर्च) अंद्रेण आणा त्युत्तेनुसार प्रस्कांनी आवक्षक रत्तावेल सारा करावेल. एजीणा सूचेसह दिगांक २६ ऑगस्ट, २०२४ रोजी सर्द्यांना पाठिवलेल्या ई-त्राणाच्यो लाम करार प्रत्यालकार्ताका आवक्षक रत्तावेल, सविकार करत त्युद्ध आहेल आणि आवक्षक आवटी अंग्रेट मुम्म कंपनीच्या वेलसाई व्यक्त करत त्युद्ध आहेल आणि आवक्षक आवटी अंग्रेट मुम्म रामोह हरातोल स्वत्यांनी संविकार आणिता लागू अलेल व्यक्ताण निव्यादित केले वाइल आणि केणिकट केलांनिकित लिमिटेड, विचांक व इत्तारा प्रतिचेधी रिवेचित आणि केणिकट केलांनिकित लिमिटेड, विचांक व इत्तारा प्रतिचेधी (केफिन) च्या https://ris.kfintech.com/form15 वर १३ सप्टेंबर, २०२२ किंवा त्यापुर्वी अपलोड केले जाईल. टॅक्स धारणेबाबत दिनांक १३ सप्टेंबर २०२४ नंतर सदस्यांकडून कोणताही पत्रव्यवहार स्विकारला जाणार नाही.

मास्टेक लिमिटेडच्या वतीने व करित सही/-दिनेश कलार्न दिनांक: २६ ऑगस्ट, २०२४ उपाध्यक्ष - कंपनी सचिव